



लोणावळा नगरपरिषद

ता मावळ, जि पुणे, ४१० ४०१.

RB-230

दुरध्वनी (०२११४) - अध्यक्ष - २७३७६३, उपाध्यक्ष - २७३८४३, मुख्याधिकारी - २७५४६३,
कार्यालय - २७५४६४, २७३७६४, फॅक्स - २७५४६३, E-Mail : lonavlanagarparishad@yahoo.com

स्थापना : १८७७

जा.क्र.लोनप९/इएनजी/बीपी/159/2021-22/3542/जो.त.प्र./2021-22/178/7/

दि. 12/04/2022

-: जोते तपासणी दाखला :-

प्रति,

मे. एलहनन बिल्डस्ट्रक एल एल पी पार्टनरशिप फर्म
तर्फे पार्टनर नवनाथ भास्कर गायकवाड व इतर २,
यांचे वतीने कन्हैया असोसिएट्स, वास्तुविशारद कन्हैया भुरट
ऑफीस नं.4, प्रियदर्शनी संकुल, लोणावळा ता. मावळ, जि. पुणे-410401

विषय:- सि.स.नं. 28/106, प्लॉट नं.13, वॉर्ड तुंगार्ली, लोणावळा, ता.मावळ,
जि. पुणे. या जागेवरील रहिवास वापराच्या इमारतीचे बांधकामास जोते तपासणी
दाखला (Plinth Checking Certificate) मिळणे बाबत.

संदर्भ:- 1) इकडील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र क्र.इएनजी/बीपी/159/2021-22/3542
दिनांक :- 27/01/2022

2) मे. एलहनन बिल्डस्ट्रक एल एल पी पार्टनरशिप फर्म तर्फे पार्टनर नवनाथ
भास्कर गायकवाड व इतर २, यांच्या वतीने कन्हैया असोसिएट्स,
आर्कि.श्री.कन्हैया भुरट,लोणावळा यांचा दि. 24/02/2022 रोजीचा अर्ज.


उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरून आपणास कळविणेत येते की, इकडील बांधकाम प्रारंभ
प्रमाणपत्र क्र.इएनजी/बीपी/159/2021-22/3542 दिनांक :- 27/01/2022 अन्वये घेतलेल्या बांधकाम
परवानगीचे अनुषंगाने सि.स.नं. 28/106, प्लॉट नं.13, वॉर्ड तुंगार्ली, लोणावळा, ता.मावळ, जि. पुणे. या
जागेवरील रहिवास वापराच्या इमारतीचे बांधकामास जोते तपासणी प्रमाणपत्र अपेक्षिलेले आहे.

सि.स.नं. 28/106, प्लॉट नं.13, वॉर्ड तुंगार्ली, लोणावळा, ता.मावळ, जि. पुणे. या जागेवरील
रहिवास वापराच्या इमारतीचे जोत्यापर्यंतच्या बांधकामाची जागेवर तपासणी केली असता नगरपरिषदेने मंजूर
केलेल्या नकाशाप्रमाणे जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण केलेचे दिसून येते.

तरी आपल्या रहिवास वापराच्या इमारतीचे जोत्यावरील पुढील बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे करणेस
हरकत नाही.

याकामी जोते तपासणी फी रक्कम रु. 5000/- (रु. पाच हजार) फक्त नगरपरिषदेच्या कोषागारात
भरावेत.




मुख्याधिकारी
लोणावळा नगरपरिषद

लोणावळा नगरपरिषद
ता. मावळ, जि. पुणे- 410401
सुधारीत बांधकाम परवानगी / बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
 ("परिशिष्ट ड "Bye - Laws No. 5.9(a) नुसार)
 (द्वितीयसुधारीत मंजूर विकास योजनातरतुदीनुसार)

जा.क्र: इएनजी/बीपी/159/2021-22/ 3542

प्रति,

मे. एलहनन बिल्डस्ट्रक एल एल पी पार्टनरशिप फर्म
 तर्फे पार्टनर नवनाथ भास्कर गायकवाड व इतर २,
 यांचे वतीने कन्हैया असोसिएटस, वास्तुविशारद कन्हैया भुरट,
 ऑफीस नं.4, प्रियदर्शनी संकुल, लोणावळा ता. मावळ, जि. पुणे-410401



दि. 27/01/2022

विषय:- सि.स.नं. 28/106, प्लॉट नं.13, वॉर्ड तुंगार्ली, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे या जागेवरील रहिवास
 वापराच्या इमारतीच्या बांधकाम नकाशांना परवानगी देणेबाबत.

संदर्भ:- 1) मे. एलहनन बिल्डस्ट्रक एल एल पी पार्टनरशिप फर्म तर्फे पार्टनर नवनाथ भास्कर
 गायकवाड व इतर २ यांचे वतीने कन्हैया असोसिएटस, वास्तुविशारद कन्हैया भुरट,
 लोणावळा यांचा दि. 20/12/2021 रोजीचा रहिवास वापराच्या इमारतीच्या नकाशांना
 परवानगी मिळणेबाबतचा अर्ज.

2) मा. तज्ञ समीती सभा दि. 07/01/2022 रोजीचे इतिवृत्त.

3) आपले दि. 24/01/2022 रोजीचे प्रतिज्ञा पत्र.

4) आपले दि. 24/01/2022 रोजीचे सादर केलेले अंतिम निलमुद्रीत नकाशे.

शासनाने लोणावळा नगरपरिषदेची द्वितीय सुधारीत विकास योजना मंजूर केली असून लोणावळा शहरास विकास
 नियंत्रण नियमावली लागू केली आहे.

लोणावळा नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सि.स.नं. 28/106, प्लॉट नं.13, वॉर्ड तुंगार्ली, लोणावळा, ता. मावळ,
 जि. पुणे ही जागा लोणावळा नगरपरिषद द्वितीय सुधारीत मंजूर विकास योजनेनुसार रहिवास विभागात 10 आर विभागात
 समाविष्ट आहे. प्रस्तावासोबत अर्जदाराने सादर केलेल्या व नगरपरिषदेस प्राप्त कागदपत्रांच्या आधारे छाननी केली
 असता प्रस्तावित जागेवरील रहिवास वापराच्या इमारतीचे बांधकाम नकाशे सर्वसाधारणपणे योग्य असल्याने महाराष्ट्र
 प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 45 अन्वये खालील /अटी व शर्तीस अधीन राहून प्रस्तावित
 जागेवरील नियोजित रहिवास वापराच्या तीन इमारतीचे बांधकाम नकाशांना प्रारंभ प्रमाणपत्र (Commencement /Certificate)
 देण्यात येत आहे.

1. मंजूर नकाशाप्रमाणेच जागेचा विकास व बांधकाम करणे बंधनकारक राहील.
2. सदर विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र हे एक वर्षाच्या कालावधीकरीता वैध राहील. तदनंतर त्यापुढे
 आवश्यकतेनुसार विहित मुदतीमध्ये सदर परवानगी व प्रमाणपत्राचे नुतनीकरण करून न घेतल्यास सदरचे परवानगी व
 प्रमाणपत्र संपुष्टात येईल.
3. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अकृषिक परवानगीसाठीचा अध्यादेश दि. 22 ऑगस्ट
 2014 मधील सर्व अटी व शर्ती जमीनमालक / विकासक यांचेवर बंधनकारक राहतील.

4. प्रस्तावासोबत मोजणी नकाशा मो.र.नं.1631/2021 दि. 04/12/2021 रोजी केलेल्या वहीवाटीचे मोजणी नकाशातील हद्दीचे तसेच जागेच्या मालकी / वहिवाटीबाबत अर्जदाराने / विकासकाने / जमीनमालकाने या बाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे. सदर जमिनीचे वहिवाटीचे / हद्दीचे अनुषंगाने अथवा इमारतीबाबत कोणतेही व्यक्तीगत वाद / न्यायालयीन वाद उद्भवलेस त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार / विकासक / जमीनमालक यांची राहिल. ज्या जागेची मालकी / वहिवाट, अर्जदार / विकासक / जमीनमालक यांची नाही अशा कोणत्याही जमिनीवर सदर परवानगीद्वारे विकास अनुज्ञेय राहणार नाही.
5. प्रस्तावित जमिनीवर असलेल्या विविध वित्तीय संस्थांच्या बोजाबाबत अर्जदार/जमिनमालक /विकासक यांची जबाबदारी राहिल.
6. प्रकाश व वायूविजनासाठी ठेवलेले दरवाजे / खिडक्यांचे क्षेत्र संबंधित खोलीच्या क्षेत्राच्या 1/8 पेक्षा कमी असू नये.
7. मंजूर नकाशात दर्शविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील / मागिल व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर कायम ठेवणे आवश्यक आहे.
8. रेखांकनातील भूखंड व नियोजित इमारतीचा वापर फक्त रहिवास वापर याप्रमाणे अनुज्ञेय केलेल्या वापरासाठी करणे बंधनकारक आहे.
9. नियोजित बांधकामामुळे भूखंडावर असलेल्या कोणाच्याही वहिवाटीचे हक्काचा भंग होणार नाही, याची जबाबदारी अर्जदार / जागा मालकाची राहिल.
10. इमारतीचे जोता तपासणीसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील अकृषिक परवानगीसाठीचा अध्यादेश दि.22 ऑगस्ट 2014 नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. आणि परवानाधारक वास्तुविशारद/अभियंता / स्ट्रक्चरल अभियंता / सुपरवाइझर यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल. त्याचप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना बांधकाम प्रस्तावांतर्गत जमिनीचे महसुल / भूमी अभिलेखात एकत्रिकरण / उपविभागणी केलेला अद्ययावत 7/12 उतारा / प्रॉपर्टीकार्ड व मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक राहिल.
11. मंजूर नकाशानुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जोते तपासणी प्रमाणपत्र करून न घेता पुढील बांधकाम केल्यास सदरचे बांधकाम अनाधिकृत समजण्यात येऊन ते बांधकाम दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहिल.
12. स्टील्ट भविष्यात बंदिस्त करण्यात येऊ नये. तसेच स्टील्टचा वापर फक्त वाहनतळासाठी करणे आवश्यक आहे.
13. तळघराचा (Basement) वापर मंजूर नकाशात दर्शविल्यानुसार प्रचलित बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. 18.7 मध्ये नमूद केल्यानुसार वाहनतळ बॅक स्ट्रॉंग रुम / भांडार कक्ष इत्यादी कारणांसाठी बंधनकारक राहिल.
14. अधिन्यासातील रस्ते, व खुली जागा यांची देखभाल व अधिन्यासामध्ये दर्शविलेले वर्गीकृत/विकास योजना, रस्ते/ रस्ता रुंदीकरणातील क्षेत्र सर्व जनतेच्या वापरासाठी तसेच शेजारच्या जमीन मालकास वापरण्यास खुले ठेवणे बंधनकारक राहिल.
15. रेखांकनातील रस्ते, गटारे, खुली जागा इत्यादी अर्जदाराने / विकासकाने / जमीनमालकाने भूखंड /सदनिका वितरित करण्यापूर्वी जागेवर स्वखर्चाने व समाधानकारकरीत्या विकसित करणे आवश्यक आहे.
16. नियोजित बांधकामातील उंची मंजूर रेखांकन / बांधकाम नकाशावर दर्शविल्यापेक्षा जास्त असता कामा नये.
17. नियोजित बांधकामाचे क्षेत्र, भूखंडावर अन्य बांधकाम अस्तित्वात असल्यास त्यासह एकूण बांधकाम क्षेत्र, खुली जागा क्षेत्र व विकास योजना रस्ते / रस्तारुंदी क्षेत्र नकाशावर दर्शविलेनुसार प्रत्यक्ष जागेवर असणे आवश्यक आहे.
18. जागेतील / जागेलगतच्या नाल्याच्या / ओढ्याच्या / नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येईल, असे कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्याचप्रमाणे उक्त विषयांकीत जमिनीवरील विकास करताना जागेवरील भूपृष्ठ रचनेमध्ये अनाधिकृत बदल करता येणार नाहीत. सदर अटीचा भंग करून विकास केल्यास दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी अर्जदार /

विकासक / जमीनमालक / वास्तुविशारद / अभियंता यांची राहिल.

19. स्ट्रक्चरल इंजिनियर / डिझायनर यांनी तयार केलेल्या Structural Design नुसार प्रत्यक्ष जागेवर विकास करणेची जबाबदारी जमिनमालक / विकासक / सुपरवाइजर व संबंधित अभियंता/ वास्तुविशारद यांची संयुक्तीक राहिल.
20. लोणावळा नगरपरिषदेस लागू असलेल्या प्रचलित बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसार विषयांकीत प्रस्तावित बांधकामास मंजूरी दिली असून प्रस्तावित बांधकामाची जागेवर पाहणी केली असली तरी प्रस्तावित बांधकाम मंजूर नकाशानुसार करणेचे तसेच भारतीय प्रमाणकानुसार सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे पालन करून प्रस्ताविक बांधकाम करणेची सर्व जबाबदारी जमिनमालक / विकासक / सुपरवाइजर व संबंधित अभियंता / वास्तुविशारद यांची संयुक्तीक राहिल.
21. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडील दि 19/11/2008 चे निर्देश क्र. टि.पी.व्ही. 4308/4102/प्र.क्र.359/08 नवि- 11 नुसार अर्जदार / विकासक / जमिन मालक व वास्तुविशारद यांनी बांधकाम नकाशांमध्ये प्रत्येक सदनिकेचे एकूण चटई क्षेत्र (Carpet area) नमुद केले आहे. सदर नमुद चटई क्षेत्र (Carpet area) बाबत आकडेमोड , गणितिय चुका इ. बाबत वास्तुविशारद अभियंता / अर्जदार / विकासक / जमिन मालक हे संयुक्तरित्या जबाबदार राहतील.

बांधकाम नकाशाचा तपशील

अ.क्र.	नकाशाचा तपशील	सदनिका / बंगलो/ वापर	तपशील
1	1/2	रहिवास इमारत वापर	साईट प्लॅन, लोकेशन प्लॅन, एरिया ब्लॉक प्लॅन, कम्पाउंड वॉल, काटछेद BB, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टिल्ट फ्लोर प्लॅन,
2	2/2	रहिवास वापर इमारत	पहिला मजला प्लॅन, दुसरा मजला प्लॅन, पायथॉरीड वेस्ट वॉटर टेक्नॉलॉजी प्लॅन, स्टिल्ट अबाऊ फ्लोर प्लॅन,

22. नियोजित इमारतीसाठी / विकासासाठी आवश्यक असणा-या पिण्याच्या पाण्याची सोय आपण आश्वसित केलेल्या लोणावळा नगरपरिषदेने न केल्यास या प्रकल्पातील सदनिका हस्तांतरणापुर्वी पिण्याच्या पाण्याची आवश्यकती पूर्तता अर्जदार / विकासक / जमिन मालक यांनी स्वखर्चाने प्रत्यक्ष वापरापुर्वी करणे आवश्यक आहे.
23. सांडपाण्याची व मैला निर्मुलनाची सुयोग्य व्यवस्था प्रत्यक्ष वापरापुर्वी करणेची जबाबदारी अर्जदार / जमिनमालक/ विकासक / वास्तुविशारद / अभियंता यांची राहिल.
24. सांडपाण्याची व मैलानिर्मुलनावरील करावयाची प्रक्रिया या बाबत यंत्रणा उभारणे. अर्जदार / जमिनमालक/ विकासक यांचेवर बंधनकार असून पाण्याचा फेरवापर बगिचा झाडाची जोपासणा यासाठी करणे आवश्यक आहे.
25. ओला व सुक्या कचऱ्या करीता सदर जागेत स्वतंत्र कंटेनरची सोय करणे आवश्यक राहिल. विघटन होणा-या ओल्या कचऱ्यासाठी नागरी घनकचरा व्यवस्थापन दुरुस्ती नियम 2016 नुसार कार्यवाही करणेची जबाबदारी अर्जदार / विकासक / जमीनमालकांची राहिल.
26. 80 चौ. मी. क्षेत्रफळासाठी प्रति वृक्ष याप्रमाणे एकूण क्षेत्र 1102.00 चौ.मी. साठी 14 फळ झाडे लागवड करणे व त्यांची जोपासना करणे अर्जदार / विकासक / जमीनमालक यांचेवर बंधनकारक आहे.
27. सौर उर्जेवर पाणी तापविण्यासाठी यंत्रणा अर्जदार / विकासक / जमिनमालक यांनी इमारतीचे वापरापुर्वी स्वखर्चाने करावयाचे आहे.
28. वेष्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॅट यंत्रणा उभारणे अर्जदार / विकासक / जमिन मालक यांचेवर बंधनकार असून पाण्याचा फेर

वापर बगिचा झाडांची जोपासणा यासाठी करणे आवश्यक आहे.

29. रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा अर्जदार / विकासक / जमिन मालक यांनी इमारतीचे वापरापुर्वी स्वखर्चाने करावयाचे आहे.
30. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या कोणत्याही इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार पूर्णत्वाचे प्रमाणपत्र अर्जदार / विकासक / जमीनमालक / वास्तुविशारद / अभियंता यांनी विहीत नमुन्यातील परिशिष्ट जे (Bye-law No. 5.11.6) मध्ये सादर करून नगरपरिषदेकडून भोगवटा प्रमाणपत्र / भाग भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्या खेरीज कोणत्याही इमारतीचा भागशः / पूर्णता वापर सुरु केल्यास अर्जदार / विकासक / जमीनमालक / वास्तुविशारद / अभियंता / भोगवटादार कारवाईस पात्र राहतील.
31. प्रस्तावित बांधकामाबाबत / विकासाबाबत भविष्यात छाननी शुल्क, विकास शुल्क व कामगारकल्याण उपकर इ. बाबतच्या रकमेची बाकी उद्भवल्यास सदर रक्कम लोणावळा नगरपरिषदेकडे जमा करणे अर्जदार / विकासक / जमीनमालक / वास्तुविशारद / अभियंता यांचेवर बंधनकारक राहिल.
32. मे. मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका क्र. 93/2007 नुसार लोणावळा नगरपरिषदेसाठी मा. तज्ञ समिती (Expert Committee) गठीत केलेली असून विषयांकीत प्रकरणी सदर मा. तज्ञ समितीने दिलेल्या आदेशांचे / अटी व शर्तीचे पालन करणे अर्जदार / जमीनमालक / विकासक / वास्तुविशारद / अभियंता यांचेवर बंधनकारक राहिल.
33. नियोजित बांधकामामुळे जमिनीच्या भौगोलिक रचनेमध्ये बदल करण्यात येवू नये. बांधकाम सुरक्षेबाबत जमिनीचे स्कलन (Land Slide) होवू नये याबाबत योग्यती दक्षता घेणेची जबाबदारी अर्जदाराची राहिल. पाण्याचा प्रवाह प्रवाहीत राहण्यासाठी योग्य सोय करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक पाणी प्रवाहास अडथळा होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेणेत यावी.
34. विषयांकीत विकास कामावर / जागेवर काही दुर्घटना / अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जागा मालक / विकासक / अभियंता / वास्तुविशारद / सुपरवाईझर यांची राहिल.
35. विषयांकीत विकास कामाचे जागेवर जागा मालक / विकासक / अभियंता / वास्तुविशारद यांनी विकास कामाचे ठिकाण, नगरपरिषदेने दिलेली बांधकाम परवानगी क्रमांक, काम सुरु झालेची तारीख, विकासक / अभियंता / वास्तुविशारद / मंजूर बांधकाम क्षेत्र / मिळकतीचा स. नं. / सि. स. नं. याबाबतची माहिती दर्शविणारा फलक जागेवर लावणे बंधनकारक आहे.
36. विषयांकीत विकास कामाचे जागेवर जागा मालक / विकासक / अभियंता / वास्तुविशारद यांनी बांधकामावरील स्त्री व पुरुष कामगारांकरिता स्वतंत्र वेगवेगळी स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे महाराष्ट्र शासन स्वच्छता अभियान / स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बंधनकारक आहे. अन्यथा अशी व्यवस्था न केल्यास संबंधित जागा मालक / विकासक / अभियंता / वास्तुविशारद यांचेविरुद्ध दंडात्मक कारवाई करून कायदेशिर कारवाई प्रस्तावित करणेत येईल याची नोंद घ्यावी.
37. विषयांकीत जागेतील प्रस्तावित बांधकामामध्ये झाडे येणार असतील अथवा वृक्षतोड करावी लागणार असल्यास त्याबाबत नगरपरिषदेची पुर्वपरवानगी घेणे जागा मालक / विकासक / अभियंता / वास्तुविशारद यांना बंधनकारक आहे.
38. विषयांकीत जागेतून रेल्व विभागाची, टाटा कं. ची, म. रा. वि. मंडळाची उच्च दाब विद्युत वाहिनी जात असल्यास त्यांचेकडील ना हरकत दाखला घेऊन तो लोणावळा नगरपरिषदेकडे सादर करणे आवश्यक राहिल. तसेच त्यातील अटी व शर्तीचे पालन करणे आपल्यावर बंधनकार आहे.
39. विषयांकीत जागा मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 / मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गालगत स्थित असल्यास महामार्गापासून सोडावयाच्या अंतराबाबतचा त्यांचेकडील नाहरकत दाखला घेऊन तो लोणावळा नगरपरिषदेकडे सादर करणे आवश्यक आहे.
40. वरील नमुद अटी व शर्तीचा भंग केल्याचे किंवा पालन न केल्याचे किंवा अर्जदार / विकासक / वास्तुविशारद / अभियंता / पर्यवेक्षक यांनी सादर केलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रेही चुकीची / दिशाभूल करणारी

आढळल्यास विषयांकीत विकासाची बांधकाम परवानगी / बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.


41. माती, रेंबीट, दगड, वीट इत्यादी C & D कचरा उघड्यावर न टाकता तो नगरपरिषदेच्या शाळा क्र.9 येथील आवार, तुंगाली येथील C & D येथे जमा करणे आवश्यक राहील.

42. कामगारकल्याण युनिकोड नं. 2021111180415900

मे. एलहनन बिल्डस्ट्रक एल एल पी पार्टनरशिप फर्म
तर्फे पार्टनर नवनाथ भास्कर गायकवाड व इतर २,
यांचे वतीने कन्हैया असोसिएट्स, वास्तुविशारद कन्हैया भुरट
ऑफीस नं.4, प्रियदर्शनी संकुल, लोणावळा ता. मावळ, जि. पुणे-410401

इएनजी/बीपी/159/2020-21 / 3542

दि 27/01/2022


मुख्याधिकारी
लोणावळा नगरपरिषद

प्रति,

- 1) मा. सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, नवीन प्रशासकीय इमारत, डी विंग, 3 रा मजला, विधान भवन समोर, पुणे - 1.
- 2) परिरक्षण भूकरमापक, लोणावळा.
- 3) अतिक्रमण निर्मुलन अधिकारी, लोणावळा नगरपरिषद.

